

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन
२०२२-२३ घोषित करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन
निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१८८/क्रीयुसे-२,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: ०३ ऑक्टोबर, २०२४

वाचा-

१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शिछपु-२०२०/प्र.क्र.९३/क्रीयुसे-२.
दि. १४ डिसेंबर, २०२२.
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शिछपु-२०२०/प्र.क्र.९३/क्रीयुसे-२.
दि. ३१ जानेवारी, २०२३.
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शिछपु-२०२०/प्र.क्र.९३/क्रीयुसे-२.
दि. ०२ मार्च, २०२३.
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१८८/क्रीयुसे-२
दि. २५ जानेवारी, २०२४.

प्रस्तावना :

महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व साहसी क्रीडा पुरस्कार या पुरस्कारासाठी दिनांक २९/१२/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारीत नियमावली विहित करण्यात आलेली आहे. त्याआधारे सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरस्कारांची निवड करण्यासाठी दिनांक ९/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तर पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या शिफारशी विचारात घेवून सन २०२२-२३ या वर्षाचे पुरस्कार वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व अर्पण करून महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनात अतुलनीय असे स्थान संपादिले आहे व ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा क्रीडा कार्यकर्तृत्वाचा महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनावर संस्मरणीय असा प्रभाव पडला आहे अशा क्रीडा महर्षींचा सन्मान म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. त्यानुसार परिशिष्ट "अ" मध्ये दर्शविलेल्या ज्येष्ठ क्रीडा महर्षींना सन २०२२-२३ या वर्षाचा "शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यास शासन मान्यता देत आहे.

२. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये मार्गदर्शनपर अतुलनीय कामगिरी बजावून खेळाडूंना घडवून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यास उद्युक्त केले आहे, अशा क्रीडा मार्गदर्शकांचा "उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार" देवून गौरव करण्यात येतो. त्यानुसार सोबतच्या परिशिष्ट "ब" मध्ये दर्शविलेल्या व्यक्तींना २०२२-२३ या वर्षाकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यास मान्यता देत आहे.

३. महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला खेळाडू तसेच खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्याच्या दृष्टीने सोबतच्या परिशिष्ट "क" मध्ये दर्शविलेल्या पुरुष व महिला खेळाडूंना आणि साहसी उपक्रमातील खेळाडूंना सोबतच्या परिशिष्ट "ड" मध्ये दर्शविल्याप्रमाणे सन २०२२-२३ या वर्षाचे व "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)" व "शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यास शासन मान्यता देत आहे.

४. सन २०२२-२३ या वर्षासाठी "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)" "परिशिष्ट-इ" मध्ये दर्शविलेल्या पुरुष व महिला दिव्यांग खेळाडू यांना प्रदान करून सन्मानित करण्यास मान्यता देत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००३१६०१५६७५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अशोक ह. दमय्यावार)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. मंत्री, क्रीडा व युवक कल्याण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ३) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई, ४) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ६) सर्व विभागीय उपसंचालक,
- ७) सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी,
- ८) सर्व पुरस्कार सन्मानार्थी (आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचेमार्फत)
- ९) निवडनस्ती (क्रियुसे-२).

परिशिष्ट-अ

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०२२-२३

अ.क्र.	वर्ष	नांव
१	२०२२-२३	श्री प्रदीप श्रीकृष्ण गंधे, मुंबई शहर

परिशिष्ट-ब

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक /जिजामाता पुरस्कार २०२२-२३

गट	खेळ	नांव	गट	खेळ	नांव
१	जिम्नॅस्टिक्स	श्री पवन मुकुंद भोईर, ठाणे	१	--	--
२	-----	-----	२	धनुर्विद्या	श्रीमती शुभांगी रोकडे, अहमदनगर.
३	कबड्डी	श्री.अनिल सदाशिवराव घाटे, मुंबई शहर	३	---	----
४	दिव्यांग खेळांचे क्रीडामार्गदर्शक- खेळ-ऑक्वेटीक्स	श्री.राजाराम नारायण घाग, मुंबई उपनगर	४	दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक	--
थेट पुरस्कार-क्रिकेट		श्री.दिनेश जवाहर लाड, मुंबई उपनगर		थेटपुरस्कार- पॅराशूटींग	श्रीमती सुमा सिद्धार्थ शिरूर, रायगड

एकूण-०६ = (पुरुष -०४ व महिला-०२)

परिशिष्ट-क

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३(खेळाडू)

अ.क्र.	खेळ	महिला	पुरुष
१	मैदानी (अॅथलेटिक्स)	--	श्री अविनाश मुकुंद साबळे (थेट), बीड
२	बॅडमिंटन	--	श्री.दीप रोहीत रामभीया, मुंबई शहर.
३	बिलियर्ड्स अॅण्ड स्नुकर	--	श्री.आदित्य स्नेहल मेहता (थेट), मुंबई शहर.
४	कॅरम	श्रीमती निलम भीमराव घोडके (थेट), मुंबई उपनगर.	श्री.संदीप अशोक दिवे (थेट), मुंबई शहर. श्री.अभिजीत दत्तात्रय त्रिपणकर, जळगाव.
५	बुध्दीबळ (चेस)	--	श्री.आदित्य नितीश मित्तल (थेट), मुंबई उपनगर.
६	सायकलिंग	श्रीमती शुशिकलादुर्गाप्रसादआगाशे, भंडारा.	श्री.प्रतिकसंजयपाटील, कोल्हापूर
७	तलवारबाजी (फेन्सिंग)	श्रीमती कशीशदिपकभराड, छ. संभाजीनगर.	श्री.गिरीशवैभवजकाते, सांगली.
८	जिम्नॅस्टिक्स (अॅक्रोबॅटिक्स)	--	श्री.कुणालरामचंद्रकोठेकर, मुंबई उपनगर.
९	मल्लखांब	१. श्रीमती जान्हवीसुरेशजाधव (थेट) मुंबई उपनगर. २. श्रीमती रुपाली सुनिल गंगावणे (थेट) मुंबई उपनगर.	श्री.अक्षयप्रकाशतरळ, मुंबई उपनगर.
१०	नेमबाजी (शूटींग)	श्रीमतीरुचिताराजेंद्रविनेरकर, पालघर.	१. श्री.रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील (थेट), ठाणे २.श्री.शाहू तुषार माने, कोल्हापूर.
११	स्केटिंग	श्रीमती याश्री शिरीष शाह, मुंबई उपनगर.	श्री.सुहृद अनिल सुर्वे, पुणे.
१२	जलतरण -वॉटरपोलो	--	श्री. श्रेयस वैद्य, रायगड
१३	टेबलटेनिस	श्रीमती दिया पराग चितळे, मुंबई उपनगर	--
१४	आटयापाटया	श्रीमती श्रुती सुरेश कडव, नागपूर	श्री.सर्वेश रवींद्र मेनन, अमरावती
१५	शरीरसौष्टव (बॉडीबिल्डिंग)	--	श्री. सिद्धांत संजय मोरे, छ. संभाजीनगर.
१६	मुष्ठीयुध्द (बॉक्सिंग)	श्रीमती पूनम रामनारायण कैथवास,	श्री.रेनॉल्ड राफेल जोसेफ, पुणे.

		अकोला	
१७	हॉकी	श्रीमतीअक्षताआबासोढेकळे, सातारा.	--
१८	ज्युदो	१. श्रीमतीअपूर्वामहेशपाटील, ठाणे	--
१९	कबड्डी	श्रीमती अंकिता अजित जगताप, पुणे.	श्री.पंकज दिपक मोहिते, मुंबई शहर
२०	खो-खो	श्रीमती प्रियंका हनुमंत इंगळे, पुणे.	श्री.सुयश विश्वास गरगटे, पुणे.
२१	भारोत्तोलन(पॉवरलिफ्टिंग)	श्रीमती अक्षया अजित शेडगे, पुणे.	श्री.धर्मेंद्रकुमार यादव, ठाणे
२२	वेटलिफ्टिंग	श्रीमती कोमल नारायण वाकळे, अहमदनगर	--
२३	कुस्ती (रेसलिंग)	श्रीमती नंदिनी बाजीराव साळोखे, कोल्हापूर	--
२४	वूशू	श्रीमतीकल्याणीअरुणजोशी, पुणे.	--
२५	यार्टिंग	--	श्री.विष्णू सर्वानन (थेट) मुंबई शहर
२६	रग्बी	श्रीमती वैष्णवी दत्तात्रय पाटील, कोल्हापूर.	श्री.श्रीधर श्रीकांत निगडे, कोल्हापूर.
२७	स्पोर्टस् क्लायबिंग	श्रीमती श्रेया संजय नानकर, पुणे.	श्री.साहिल अष्पाक खान, पुणे.
२८	सॉफ्टबॉल	श्रीमती नेहा नितीन देशमुख, जळगाव.	श्री.जयेश यशवंतराव मोरे, जळगाव.
२९	योगासन	श्रीमती पूर्वा शिवराम किनरे, रत्नागिरी	श्री.नितिन तानाजी पवळे, पुणे.

एकूण = ४७ (महिला - २२ व पुरुष -२५)

परिशिष्ट-ड

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३

अ.क्र.	साहस प्रकार	नांव
१	जल	श्री.जयंत जयप्रकाश दुबळे, नागपूर
२	जमीन	श्रीमती कस्तूरी दिपक सावेकर, कोल्हापूर

एकूण = ०२ (पुरुष-०१ महिला-०१)

परिशिष्ट-इ

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०२२-२३

पुरुष			महिला		
अ.क्र.	खेळ	नाव	अ.क्र.	खेळ	नाव
१	जलतरण	श्री. अफ्रीद मुख्तार अत्तार, कोल्हापूर	१	अॅथलेटिक्स	श्रीमती अन्नपूर्णासुनील कांबळे, कोल्हापूर
	बॅडमिंटन	श्री.निलेश बाळू गायकवाड, छ. संभाजीनगर		--	--
२	इतर खेळ प्रकार	---	२	इतर खेळ प्रकार - व्हीलचेअर तलवारबाजी	श्रीमती अनिता रामधन चव्हाण, छ. संभाजीनगर
एकूण- ०८ =(महिला-०६पुरुष-०२)			३	थेट पुरस्कार- बॅडमिंटन	श्रीमती लताताई परमेश्वर उमरेकर, नांदेड.
			४	थेट पुरस्कार- शूटींग	श्रीमती प्रियेषा शरदराव देशमुख
			५	थेट पुरस्कार- शूटींग	श्रीमती नताशा उदय जोशी, मुंबईउपनगर.
			६	थेट पुरस्कार- शूटींग	श्रीमती प्रांजली प्रशांत धुमाळ, सातारा.
